

## महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०२२

सन २०२२-२३ च्या प्रवणी मागण्यांवरील

माननीय अध्यक्षांनी मान्य केलेल्या कपात सूचनांची यादी

मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

कपात सूचनांची एकूण संख्या - १६

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
			<p>पूरक मागणी क्रमांक: ई-२  मुख्य लेखाशीर्ष: २२०२, सर्वसाधारण शिक्षण  बाब क्रमांक: ५२, रूपये:- १,०००/-  श्री. दौलत दरोडा</p>
(१)	४३०५	१०	<p>वाडा तालुका जि.पालघर येथील माध्यमिक व उच्चमाध्यमिक आश्रमशाळा परळी विद्यालयाचा इयत्ता १२ वी परिक्षेचे बोर्ड १००% आदिवासी भागाकरिता मंजूर करणे, याबाबत तेथील शाळेतील सल्लागार समिती यांनी दि. ६/०८/२०२२ ठराव शासनाने दिलेल्या प्रस्ताव मंजुरीकरिता शिक्षण विभागाकडे सादर करणे, आदिवासी विभाग असल्याकारणाने येथील विद्यार्थींनी परिक्षेसाठी सुसज्य शाळा इमारत असताना २५ ते ३० किलोमीटर वाहनाने परिक्षेसाठी बाहेर गावी जाणे, वेळेत परिक्षेसाठी वाहने न मिळणे, अपघाताचे प्रमाण होणे, त्यामुळे आदिवासी गोरगरिब गारगांत-परळी-उज्जैनी भागातील विद्यार्थींची शैक्षणिक गैरसोय येथील स्थानिक लोकप्रतिनिधी व आदिवासी जनतेची, शिक्षणप्रेमी परळी येथे आश्रमशाळेमध्ये इयत्ता १२ वी परिक्षा केंद्र मजुरी मिळणेबाबत शासनाकडे, शिक्षण विभागाकडे मागणी याकडे गांधीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता व या केंद्रात मंजुरी तात्काळ मिळणेबाबत करावयाची उपाययोजना व कार्यवाही.</p>
			<p>श्री. विनोद निकोले</p>
(२)	४४००	१००	<p>शालेय शिक्षण शालेय विभागा करीता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा ७६ मिळून रूपये १०००/- इतका निधी तरतूद केला आहे. परंतु, माझ्या १२८ डहाणू (अ.ज.) विधानसभा मतदारसंघात तलासरी तालुक्यात एकूण पट संख्या १८३२१, एकूण मंजूर पदे ७२७, कार्यरत पदे ४८८, आणि रिक्त पदे २३९ आहेत तर डहाणू तालुक्यात मुख्याध्यापक यांचे एकूण ७६ पदे रिक्त आहेत. सह शिक्षक १४६ इतकी पदे रिक्त आहेत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर शिक्षणाची गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने रिक्त पदे भरणे बाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>
			<p>श्री. रोहित पवार</p>
(३)	४३५५	१००	<p>अहमदनगर जिल्ह्यासह राज्यात जि.प. शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असणे, राज्यातील विस्तार अधिकारी (शिक्षण) केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक पदवीधर प्राथ. शिक्षक, उपाध्यापक अशी पदे रिक्त असल्याने सेवेतील शिक्षकावर त्या पदांचा कारभार सोपविणे, त्यातून त्यांच्यावरील ताण वाढून ३५०० हून अधिक जि.प.शाळा असणे, राज्यातील जि.प.शाळेत साधारणतः सन २००५ पासून भरती नसणे, कोरोना आजारामुळे पालकांचा कल</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			<p>जि.प. शाळेकडे वाढलेला असणे, परंतु शिक्षक संख्या कमी असल्याने वेगवेगळ्या इयत्तेतील मुलांना एकाच वर्गात बसवून शिकविणे, यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शैक्षणिक अभ्यासक्रमाबाबत संभ्रम निर्माण होणे, एकट्या यवतमाळ जिल्हयात आजरोजी 18 निर्माण शिक्षकांची 18 हजार पदे रिक्त असणे, विदर्भातील आदिवासी जिल्हयात यवतमाळ जिल्हा येत असणे, असे असतांना शिक्षक नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यातून होत असणे, या मागणीकडे शासनाचे झालेले अक्षम्य दुर्लक्ष व शासनाने करावयाची तातडीची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p><b>पूरक मागणी क्रमांक: ई-२</b>  <b>मुख्य लेखाशीर्ष: २२०२, सर्वसाधारण शिक्षण</b>  <b>बाब क्रमांक: ५३, रूपये:- १,०००/-</b>  <b>अॅड. अशोक पवार</b></p>
(४)	४४४३	१०	<p>मौजे वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे येथे इयत्ता 1 ली ते इयत्ता 4 थी पर्यंत जि.प. प्राथमिक शाळा सुरु असून मागील वर्षी इयत्ता 5 वी च्या वर्गासाठी मान्यता मिळालेली असणे, या शाळेत मुलांचा बौद्धिक दर्जा चांगला दिसून येणे, पालकांच्या आग्रहास्तव या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी पर्यंतचे वर्ग सुरु करणेस मान्यता मिळणेबाबत शासन दरबारी वारंवार प्रयत्न करणे, परंतु आजमितीस मान्यता न मिळणे, स्थानिक नागरिकांमध्ये शासनाप्रति असंतोषाचे वातावरण निर्माण होणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना</p>
(५)	४४७९	१०	<p>शिरूर तालुक्यातील (जि.पुणे) वाबळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याद्यापकाने शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळा सुधार निधीच्या नावाखाली मोठी रक्कम जमा करणे, असल्यास मा. गटविकास अधिकारी, शिरूर यांनी शाळेची प्राथमिक चौकशी सुरु केलेनंतर शाळेला पालकांनी दिलेल्या देणगीची रक्कम त्यांना परत केली, जिल्हा परिषद पुणे यांनी नेमलेल्या चौकशी समिती नेमली तसेच शाळा सुधार निधीच्या नावाखाली कंपनी, विद्यार्थी, विविध सेवाभावी व स्वयंसेवी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडून मोठी रक्कम आजअखेर देणगी स्वरूपात मिळणे, प्राप्त झालेला देणगीचा विनियोग कसा केला याबाबतची महिती अद्याप उपलब्ध नसणे, त्यामुळे याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे यामुळे असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p><b>पूरक मागणी क्रमांक: ई-३</b>  <b>मुख्य लेखाशीर्ष: २२०४, क्रीडा व युवक सेवा</b>  <b>बाब क्रमांक: ५५, रूपये:- ३,३८,४२,०००/-</b>  <b>श्री. संजय जगताप</b></p>
(६)	४४३४	१०	<p>पुणे जिल्हयातील तालुका क्रिडा संकुल पुरंदर (दिवे) येथील क्रिडा संकुलात सद्यस्थितीत सुरु असणाऱ्या क्रीडा बाबी व त्या व्यतिरिक्त अधिकाऱ्यांच्या क्रिडा सुविधा तयार करावयाच्या असणे, त्यासाठी राज्य शासनाकडून निधीची तरतूद करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>

अ.क्र.	कपात सूचना क्र.	कपात रूपये	सदस्यांचे नाव व विषय
(७)	४४३८	१०	<p>मौजे उरुळीदेवी, ता.हवेली, जि.पुणे हा परिसर पुणे शहर व पुणे-पंढरपूर पालखी महामार्ग तसेच मंतरवाडी-कात्रज या बाह्यवळण महामार्गालगत असल्याने परिसरात मोठया प्रमाणात उद्योग व्यवसाय वाढल्याने झपाट्याने नागरीकरणात वाढ होत आहे. वाढत्या नागरीकरणाला सेवासुविधा पुरविणे तसेच मुलांच्या बौद्धिक विकासासह क्रीडा संस्कृतीचा प्रचार, प्रसार व जोपासना करणे, हे आरोग्यदृष्ट्या गरजेचे असल्याने मौजे उरुळीदेवाची येथील शासकीय जागा उपलब्ध झाल्यास त्यामध्ये हवेली तालुका क्रिडा संकुल उभारण्याकरीता मौजे उरुळीदेवाची, ता.हवेली, जि.पुणे येथील सर्व्हे नं.३२१ मधील शासकीय जागा हवेली तालुका क्रिडा संकुलासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p><b>श्री. संग्राम थोपटे</b></p>
(८)	४४६७	१०	<p>भोर विधानसभा मतदार संघात भोर, वेलहे व मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश असून त्यापैकी वेलहे तालुक्यात क्रिडा संकुल होण्याबाबत मागणी होत असून वेलहे येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सुमारे ७ एकर जागा विनावापर पडून असल्याने उक्त जमीन तालुका क्रिडा संकुलाला देऊन त्याठिकाणी क्रिडा संकुल उभारण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p><b>श्री. दौलत दरोडा</b></p>
(९)	४४६१	१०	<p>मौजे खर्डी, ता.शहापूर, जि.ठाणे येथे महसूल विभागाची शेकडो एकर जमीन असून लगत राष्ट्रीय महामार्ग ०३ व खर्डी रेल्वे स्टेशन असून शासनाने खर्डी औद्योगिक वसाहत क्षेत्र मंजूर केले असणे, ठाणे जिल्हयामध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित करणेकरिता जिल्हाभरात कुठेही क्रीडा संकुल नसणे, जिल्हयातील युवकांना जिल्हयाबाहेर जावे लागते. सदरील ठिकाणी शासनाची जागा उपलब्ध असून या ठिकाणी राज्यस्तरीय क्रीडा संकुल झाल्यास संपूर्ण राज्याबरोबरच ठाणे, पालघर, नाशिक, नगर जिल्हयातील लाखो तरुणांना व क्रीडाप्रेमींना या क्रीडा संकुलाचा फायदा होऊ शकतो, याबाबत महसूल विभागाच्या ५० एकर जागेमध्ये क्रीडा संकुल मंजूर करणेबाबतची योजना मंजूर करण्याबाबत शासनाने तातडीने प्रशासकीय मान्यता देणेबाबत करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p> <p><b>श्री. अजित पवार</b></p>
(१०)	४४१९	१००	<p>जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासाकरिता सन-२०२२-२३ या आर्थिक वर्षाकरिता रु.६५ कोटी इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आज रोजी खर्च निरंक असताना पावसाळी अधिवेशन सन-२०२२ मध्ये बल्लारपूर जि.चंद्रपूर क्रीडा संकुलाचे बांधकाम व विद्युतीकरण याकरिता रु.३.३८ कोटींची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. या निधीतून कपात करून वाशिम, जिल्हा क्रीडा संकुलाच्या अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही तथा उपाययोजना.</p> <p><b>अॅड. अशोक पवार</b></p>
(११)	४४८१	१०	<p>शिरूर - हवेली मतदारसंघातील जि.पुणे क्रिडा संकुलाचे बांधकाम व विद्युतीकरण करण्याची आवश्यकता असणे, याकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करून कोणतीही कार्यवाही न होणे, परिणामी गरिब गरजू क्रिडापटूंच्या विकासाला खिळ बसणे, याबाबत कोणतीही कार्यवाही न होणे यामुळे असंतोषाचे वातावरण, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.</p>

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			<b>श्री. दिलीपराव बनकर</b>
(१२)	४२८८	१०	निफाड, जि.नाशिक तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या शहराच्या ठिकाणी क्रीडा संकुलाकरीता भूमापन क्र.५८८/४/१ पैकी हे.१.१५ आर इतके क्षेत्र क्रीडा संकुलाकरीता आरक्षित असणे. या आरक्षित भूखंडावर नवीन क्रीडा संकुल उभारण्याची खेळाडूसह लोकप्रतिनिधीची मागणी असणे. परंतु शासनाच्या धोरणाप्रमाणे एका तालुक्यात एक क्रीडा संकुल बांधण्याची तरतूद असल्याने अद्यापही या क्रीडा संकुलाला मान्यता न मिळणे शासनाच्या क्रीडा धोरणाप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी एक क्रीडा संकुल मंजूर करण्याची तरतूद असणे या नुसार एका मतदार संघात जर दोन तालुके असतील तर अशा मतदार संघात दोन क्रीडा संकुले बांधली जातात. या विरुद्ध एखाद्या मतदार संघात जरी एकच तालुका असेल परंतु तालुक्याच्या गावाच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेली मोठ मोठी शहरे असतील तर अशा शहराच्या ठिकाणी देखील दुसरे क्रीडा संकुल बांधण्यास कुठलीही हरकत नसावी. पिंपळगाव बसवंत व ओझर मिग हि दोन मोठी शहरे माझ्या मतदार संघात असून दोन्हीही शहराची लोकसंख्या जवळपास ७० ते ७५ हजार इतकी असणे. या शहरातील खेळाडूकडून पिंपळगाव बसवंत या ठिकाणी नवीन क्रीडा संकुल उभारण्याची सातत्याची मागणी असणे, शासनाचे याकडे होणारे दुर्लक्ष यावर शासनाने करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.
			<b>श्री. धनंजय मुंडे</b>
(१३)	४४०४	१०	परळी वैद्यनाथ शहरात असंख्य क्रीडा प्रेमींची व खेळाडूंची क्रीडा संकुलाबाबत मागणी असणे व शहरालगत महानिर्मिती कडील औष्णिक विद्युत केंद्राकडे शिल्लक असलेल्या ५ हेक्टर ३० आर जागेवर परळी तालुका क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्ताव बीड जिल्हा क्रीडा विभागाने दि. २४/०६/२०२२ रोजी महानिर्मिती व शालेय शिक्षण विभागास सादर केलेला असणे, महानिर्मिती ने सदर जागा क्रीडा संकुल निर्मितीस अनुकूल असून सदर जागा तालुका क्रीडा संकुलास उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शविलेली असणे, तथापि सदर क्रीडा संकुल उभारणीसाठी अनेक खेळाडू व विविध प्रकारातील कवायती व भर्तीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जागेसाठी प्रतीक्षेत असणे, क्रीडा संकुल निर्मितीबाबत शासनाचे संथ धोरण व दुर्लक्ष याबाबत शासनाने उचित व तातडीची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.
(१४)	४४४८	१०	बीड जिल्ह्यातील केज, गेवराई व शिरूर कासार तालुक्यात असंख्य क्रीडा प्रेमींची व खेळाडूंची क्रीडा संकुलाबाबत मागणी असणे व संबंधित शहरालगत शिल्लक असलेल्या जागेवर त्या-त्या तालुका क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्ताव बीड जिल्हा क्रीडा विभागाने शालेय शिक्षण विभागास सादर केलेला असणे, महसूल विभागाने सदर जागा क्रीडा संकुल निर्मितीस अनुकूल असून सदर जागा तालुका क्रीडा संकुलास उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शविलेली असणे, तथापि सदर क्रीडा संकुल उभारणीसाठी अनेक खेळाडू व विविध प्रकारातील कवायती व भर्तीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी जागेसाठी प्रतीक्षेत असणे, क्रीडा संकुल निर्मितीबाबत शासनाचे संथ धोरण व दुर्लक्ष याबाबत उचित व तातडीची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.

अ.क्र.	कपात	कपात	सदस्यांचे नाव व विषय
	सूचना	रूपये	
	क्र.		
			<b>श्री. बळवंत वानखडे</b>
(१५)	४४०२	१०	तालुका क्रीडा संकुल दर्यापूर येथे जलतरण तलावाची आवश्यकता आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात खेळाडू असून जवळपासच्या भागात जलतरण तलाव नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. तालुका क्रीडा संकुल दर्यापूर येथे जलतरण तलाव बांधकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना
			<b>श्री. अस्लम शेख</b>
(१६)	४२६०	१०	जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागठाणा, ता. अहमदपूर, जि. लातूर येथे असून जिल्हा परिषदेच्या शाळेला क्रिडागण नसणे, खेळाचे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असणे, पावसाळ्यात इमारतीला गळती लागणे, गळती दूर करणे, देखभाल व दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली असणे, खेळाच्या मैदाना संदर्भात व इमारतींची देखभाल व दुरुस्ती करण्यासंदर्भात संबंधित जि. प. शाळेच्या मुख्याध्यापकाने व स्थानिक रहिवाशांनी दि. २१ डिसेंबर, २०२० व १७ जुलै, २०२२ रोजी वा त्या सुमारास गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती अहमदपूर, जि. लातूर व मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. लातूर यांच्याकडे मागणी केली असणे तथापि संबंधित अधिका-यांने त्याकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष, परिणामी विद्यार्थ्यांमध्ये व पालकांत निर्माण झालेला तीव्र असंतोष, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व तातडीची उपाययोजना.

विधान भवन  
मुंबई,  
दिनांक : २३ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा

याची प्रत :

- (१) मंत्री व राज्यमंत्री
- (२) विधानसभेचे सर्व सदस्य.
- (३) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग (१० प्रती)
- (४) संसदीय कार्य विभाग.
- (५) वित्त विभाग.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई